

Registered Office

201, Nav Neelam Building, A Wing, 2nd Floor, 108, Worli Sea Face Road, Worli

Mumbai - 400 018 Tel.: +91 22 9167346889

CIN: L65990MH1984PLC033919 Email: <u>btl.invstcomp@rediffmail.com</u>

Date: 10.02.2023

To
The Listing Department
BSE Limited
Phirozee Jeejeebhoy Towers
Dalal Street, 25th Floor
Mumbai – 400001

Name of Company: Bombay Talkies Limited

Scrip code: 511246

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Copies of Publication by Bombay Talkies Limited ("the Company") under Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015.

In terms of Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), please find enclosed the copy of the advertisements published on February 10, 2023 in Newspapers -'Business Standard' (English Language) and 'Pratahkal' (Marathi Language) in connection with the unaudited quarterly financial results (standalone) for the quarter and nine months ended 31st December, 2022 adopted in Board Meeting of the Company held on Wednesday, February 08,, 2023 and the same are available on the website of the Company at www.bombaytalkieslimited.com

We request you take the above on record in compliance with relevant regulations (SEBI LODR) and disseminate it to the stakeholders.

Thanking you,

Yours faithfully,

For and on behalf of Bombay Talkies Limited

(DHARMESH KOTAK

Director

DIN: 06642157

Uiiivan Small Finance Bank Registered Office: Grape Garden, No.27, 3rd "A" Cross, 18th Main, 6th Block, Koramangala, Bengaluru-560095, Karnataka.
Regional Office: 7th Floor, Almonte IT Park, Sr.No. 8, Kharadi-

Mundhwa Bypass, Village Kharadi, Pune - 411014. **POSSESSION NOTICE**

WHEREAS, the authorized officer of Ujjivan Small Finance Bank, under the Securitization And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security nterest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Coborrower (s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the espective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of the said notices, along with future interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of

Ц.	,			
SI. No	Loan No	Name of Borrower/ Co-Borrower / Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) As on	Date & Type of Possession
1	80000017	1) Hemant Balasaheb Ghatkar 2) Balasaheb Gabaji Ghatkar 3) Aarti Hemant Ghatkar 4) Yamunabal Balasaheb Ghatkar All are residing at 9, Siddhivinayak Row House, Vasan nagar, Padhardi Phata, Nashik, Maharashtra - 422009 Borrower 1) also at : Shop No. 01, Ground floor, Siddhivinayak Apartment, Behind Hotel Palm, Opp. Mauli Nagar & Yashshree Apartment, Pathardi-Deolali Road, Pathardi Shiwar, Nashik, Maharashtra - 422009.	04.11.2022 / / Rs.11,19,873.79 as on 27.09.2022	Possession
ı	Description	on of the immovable Property: All that	piece and parcel of	f Shop No. 01

Ground floor Siddhivinayak Apartment, Plot No. 01 S. No. 323/1/2/B+323/1/2A behind

			Opp. Mauli Nagar & Yashshree Ap	artment, Pathardi-	Deolali Road,					
		Pathardi Shiwar, Taluka & District Nashik 422009.								
	•	4423756	1) Mohd. Rafique @ Rafik Jaffar	04.11.2022 /	07.02.2023					
ı	-	00000002	Shaikh, 2) Mumtaz Rafik @	Rs.2,82,333.68	/ Symbolic					
			Rafique Jaafer Shalkh, both	as on 20.09.2022	Possession					
			residing at 3074, Motha Rajwada,							
			Bagwanpura, Nashik, Maharashtra -							
			422002. Borrower 1) Also at Shop							
			No. 03, Ground Floor, City Survey/							
			Gat No. 4028 C, Nashik,							
			Maharashtra							
		Description	of the Immovable Property: All that pie	ce and parcel of the	e Shop No. 03,					
		area admeas	uring 20.44 Sq. Mtrs., Built up, on the g	round floor, which	is constructed					

on city Survey/ Gat No. 4028 C, Area admeasuring 349.50 sq. mtrs., Taluka and District Nashik 04 11 2022 / 07 02 2023 4409762 1) Vilas Mahadu Galkhe Rs.5.38,727.92 / Symbolic 00000424 2) Kavita Vilas Gaikhe, both

residing at Gaikhe Mala, at and Post as on 20.09.2022 Palse, Bangali Baba Stop, Nasik, Maharashtra - 422 102

Description of the Immovable Property: All that piece and parcel of property bearing S. No. 283, admeasuring 00 H. 37 Aars out of said area admeasuring 00 H. 15.50 Aar assessed at 00 Rupees 60 Palse along with construction made thereon admeasuring 756 sq. ft. bearing Grampanchayat House No. 2953 situated at village Palase Taluka and District Nasik.

Whereas the Borrower's/Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors, mentioned herei above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrower's nentioned herein above in particular and to the Public in general that the authorise officer of Ujjivan Small Finance Bank has taken possession of the properties/secure ssets described herein above in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrower's and Co-Borrower's/Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The Borrower's/Co-Borrower's/Guarantor's Mortgagors mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/Secured Assets and any dealings with the said properties/ Secured assets will be subject to the charge of Ujjivan Small Finance Bank

Sd/- Authorised Officer, Ujjivan Small Finance Bank Place : Nasik, Date : 07.02.2023

NO.

a. Revenue from Operations

a. Cost of Materials Consumed

Changes in Inventories of Finished goods & Work-in-progress

b. Purchases of stock in trade

d. Employee Benefits expenses

f. Depreciation and amortisation expenses

Profit before Extraordinary Item & Tax (1 - 2)

b. Other Income

e. Finance Costs

a. Other expenses

Extraordinary Item

Tax Expense

a) Current Tax

b) Deferred Tax

Other Equity

Date: 7th February, 2023

Place: Mumbai

11

Profit Before Tax (3 - 4)

c) Prior Period Tax Expenses

Profit for the period/ year (5 - 6)

Other comprehensive income (Net)

Earnings per Equity share of ₹ 10/- each

Total comprehensive income for the period/ year (7 + 8)

Paid-up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)

(a) Basic and Diluted (in ₹) (before Extraordinary Item)

(b)Basic and Diluted (in ₹) (after Extraordinary Item)

Expenses

Total Income (a + b)

RIR POWER

ELECTRONICS LIMITED

(Formerly RUTTONSHA INTERNATIONAL RECTIFIER LIMITED)

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

1,406.1

1,464.00

732.10

184.6

(46.41

160.08

28.90

29.82

144.04

1,233.15

230.85

230.85

32.00

(3.21)

(25.56)

227.61

(0.77)

226.84

693.91

3.3

3.31



Fax: 020-26656660

Notice Inviting tender for

leasing of Branch premises

Indian Bank, a Public Sector Bank

invites tenders under 2 bid systen

(Technical and Financial Bid) in two

separate sealed covers subscribing "Technical Bid Kudhal Branch" and "Financial Bid Kudhal Branch" from owners of branch premises willing to offer on lease basis (Ready built/ Premises under construction) in Kudhal, Dist - Sindhudurg area measuring 1200 to 1400 sq.ft Carpet area must be in Ground floor with parking facility for lease period

of 15 years for Branch purpose.

The tender forms can be obtained

from Zonal office Pune (above mentioned address) between 10 AM to 4 PM on all working days

from 10.02.2023 to 24.02.2023 on

payment of Rs 250/- (non

refundable) by way of DD/IOI

favouring Indian Bank. Last date for

submission of bids is 24.02.2023 Tender from agent/brokers will no

Technical Bids will be opened on

The bank reserves the right to rejec

any or all offers without assigning

any reasons whatsoever.

be accepted.

27.02.2023.

above address.

Sawantwadi Branch: Audumbar plaza, Near S T Stand, Sawantwadi, Dist. Sindhudurg, Maharashtra- 416510. Ph No 02363-271199, Email ID: sawant@bankofbaroada.com

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES "APPENDIX-IV-A [See proviso to Rule 6(2) & 8(6)]

E-auction sale notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act

2002, read with provisio to Rule 6(2) & 8(6) of the Security Interest (enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the Public in general and in particular to the Borrower(s), Mortgagor (s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged /charged to the Secured Creditor, Possession of which has been taken by the Authorised Officer of Bank Of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is ", "As is What is " and "Whatever there is" basis for recovery of dues in below mentioned account/s. The details of Borrower/s/Mortgagor/Guarantor/s/Secured Assets/ Dues/ Reserve Price/e-Auction/date & time, EMD and Bid Increase Amount are mentioned below-

Sawantwadi Mr. Shirish R Haware 8408046767 Mr. Pushkaraj Satam Mr. Sawantwadi, Tal- Sawantwadi, Dist-Sindhudurg (MH) Mr. Rajendra Vasant Khanolkar and Mrs. Rama Rajendra Khanolkar (Borrower) At Post - Sawantwadi, Tal- Sawantwadi, Dist-Sindhudurg (MH) Mr. Rajendra Vasant Khanolkar and Mrs. Rama Rajendra Khanolkar (Borrower) Balaji Arcade (Nagar Palika assessment No. 293/1) constructed on land having S. NO. 28 Hissa No. 9A5 & Hissa No. 9A6, C S No. 4515 Mauje Majgaon (Sawantwadi Municipal area), Sawantwadi, Dist. Sindhudurg, Pin: 416510., Encumbrances, if any: Not known, Land area:- NA., Building area:-770Sq.ft., Status of Possession: Symbolic Rs. 20,09,296/- Plus Interest And Applicable Charges		Branch And Contact Details	Name & Address of Borrower/s / Mortgagor / Guarantor/s	Detailed Description Of The Immovable Property With Known Encumbrances, If Any, Status of Possession (Constructive)/ PHYSICAL)	Total Dues	Reserve Price, EMD and Bld Increase Amount
	ı	Mr. Shirish R Haware 8408046767	Mrs. Rama Rajendra Khanolkar (Borrower) At Post - Sawantwadi, Tal- Sawantwadi,	Balaji Arcade (Nagar Palika assessment No. 293/1) constructed on land having S. NO. 28 Hissa No. 9A5 & Hissa No. 9A6, C S No. 4515 Mauje Majgaon (Sawantwadi Municipal area), Sawantwadi, Dist. Sindhudurg, Pin: 416510., Encumbrances, if any: Not known, Land area: - NA.,	Plus Interest And Applicable Charges	1,77,390/-

Auction Details: Date & Time of E-Auction: 28.02.2023 From 02.00 PM to 5.30 PM Last Date of Submission of Bid: Date: 27.02.2023 Property Inspection Date & Time: 20.02.2023 11.00 AM to 4.00 PM

The Authorised Officer will not be responsible for any charge, lien, encumbrance, Property tax dues, Electricity dues etc. or any other dues to the Government, Local Authority or anybody, in respect of the properties under sale. For detailed terms and conditions of sale, please refer/visit to the website link

https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact the person whose name mentioned above

Date: 10.02.2023 Place : Sawantwadi For detailed terms and conditions of sale, please scan QR Code

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large, that my client MR. GAURANG

RAMAKANT KHAITAN is lawful and absolute owner of Flat No.1002

10th Floor of Building No.D04, Sagar Darshan CHS Ltd. Plot No.38

Sector -18, Nerul, Navi Mumbai - 400706. District Thane (hereinafter

Whereas my said client has lost / misplaced his Original (1) Deed of

Confirmation with Registration Receipt dated 22.10.1999 executed

between M/s. Mayuresh Builders and Mr. Gaurang Ramakant Khaitan

(Doc. Sr. No.TNN3-10973-1999) (2) Possession Receipt dated 20.02.2001

issued by M/s. Sea Sagar Construction Co. (3) Share Certificate Sr No.

073 issued by Sagar Darshan CHS Ltd and in this regard made a police

complaint in City Kotwali Police Station, Akola District on-22.01.2023

Therefore I, hereby invites claims / objections from the person

persons having any claims or objections, right/s, share/s and

interest if any or whatsoever, by way of any viz: sale, mortgage

charge, gift, lease, easement, use, trust, possession, inheritance

lien or otherwise however is hereby required to make the same

known to the undersigned at Office address given herein below

within a period of 15 days from the publication of this notice; with

copies of such documents and other proofs in support of his / her

their claims/rights / objections for having any right/s, shares or

interest for the said lost / misplaced of original document or in the

capital / property of the building, if no claim/objection shall be

received within the period prescribed, then such claim / objections

Shop No.G-1-C, Gr flr, Mayur Chsl, Plot No.24, Sector 42, Nerul (w), Navi Mumbai-400706

Mob. No.9664385751/8898510005 Email Id-ravimore007@gmail.com

shall be deemed to have been waived; please note;

Issued on this 10th day of February, 2023

referred to as "the said Flat").

under G. D. No.016.



ADV. RAVI S. MORE

E-AUCTION

SALE NOTICE

Authorised Officer. Bank of Baroda, Sawantwadi

THE LATUR URBAN CO-OP. BANK LTD., LATUR Late Ramgopalji Rathi Business Center, Shivajinagar, Latur.

DETAILS & TENDER FORMS CAN BE OBTAINED FROM OUR WEBSITE: WWW.INDIANBANK.IN Technical Bid & Financial Bid to be submitted along with a DD of Rs 5000/- (Refundable once bid is not selected/Rejected) to the branch at With reference to extract of un

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that Bank of Baroda, Powai Branch intends to accept the under mentioned property standing in the name of M/s. M. K. Engineers And Controls Private Limited as a

In case anyone has got any right/title/interest/claims over the under mentioned property, they are advised to approach the Bank within 10 days along with necessary proof to substantiate their claim.

If no response is received within 10 days, it is presumed that the

property is free of any charge/claim/encumbrance and Bank shal

SCHEDULE
UNIT bearing Plot No. R-953 admeasuring 2000 sq. mtrs. consisting of still admeasuring 311.75 sq. mtrs built up + Ground floor of admeasuring 596.97 sq. mtrs built up + 1st floor admeasuring 888.57 sq. mtrs built up + Mez floor admeasuring 512.20 sq. mtrs built up total admeasuring

1997.75 sq. mtrs built up lying thereon TTC Industrial Area, MIDC Situated at Village Tetavali, Taluka and District Thane.

Regd. Office: 139/141, Solaris 1, "B" Wing, 1st Floor,

STANDALONE

(Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited)

1.174.27

33.95

764.41

41.38

27.03

144.46

12.81

26.89

104.21

1,121.19

87.02

87.02

33.00

(3.83)

2.66

55.19

(10.61)

44.58

0.81

0.81

688.27

1,208.21 4,267.40

Saki Vihar Road, Powai, Andheri (East), Mumbai - 400072

CIN:L31109MH1969PLC014322; Phone: 022 - 28471956;

NINE MONTHS ENDED

3.096.76

108.15

3,204.90

1,995.29

129.28

(22.66)

355.04

46.86

79.71

287.12

2,870.64

334.26

109.38

224.89

100.00

(61.94)

2.66

184.17

(24.79)

159.38

688.27

3.93

2.72

For RIR POWER ELECTRONICS LIMITED

(Formerly Ruttonsha International Rectifier Ltd.)

31-12-2022 31-12-2024

4.107.85

159.55

2,018.50

599.38

12.08

68.59

89.21

389.39

3,618.86

648.55

648.55

166.80

(17.92)

(25.56)

525.22

(23.18)

502.04

693.91

7.65

7.65

441.70

Fax: 022-28471959; E-mail: secretarial@ruttonsha.com;

Date: 10/02/2023

oceed with the mortgage

Branch Detail / Contact No.:

Bank of Baroda, Powai Branch, Ground Floor, Alfa Building, Hiranandani Gardens, Powai,

Mumbai 400076 Tel:8879970646

QUARTER ENDED

1.490.66

53.73

1,544.40

682.01

286.99

(0.71)

147.84

22.4

29.79

123.01

1,291.38

253.01

253.01

74.80

(3.25)

181.46

183.24

693.91

2.65

2.65

1.77

Website: www.ruttonsha.com

Technocraft Industries (India) Ltd (CIN L28120MH1992PLC069252), Regd. Off.: Plot No-47, Opus Centre 2nd Floor, MIDC , Andheri (East) , Mumhai-93 Tel: 4098 2222:

CIN No. L28120MH1992PLC069252 -mail: investor@technocraftgroup.com website: www.technocraftgroup.com CORRIGENDUM

audited financial results for the period ended December 31, 2022 of the Company, published on February 9, 2023 the heading of the column STANDALONE' to be read as 'CONSOLIDATED' and vice versa

> Advocate Renuka M Nair Shop No.05, Bldg.No.16, Sonam Classic, Phase XI, New Golden Nest,

Bhayander (E), Thane

(₹ in Lacs)

YEAR ENDED

(Audited)

4.232.88

4,395.90

2,662.02

258.18

(91.60)

507.55

63.53

106.93

410.20

3,916.81

479.09

109.38

369.72

140.00

(54.45)

2.66

281.51

(20.27)

261.23

690.26

1.923.30

5.77

4.15

Piyush K. Shah

Director

163.02

Ph.No. (02382) 259502 / 03 / 04 / 255002 www.laturbank.co.in E-mail ID : info@laturbank.co.in **Request Notice to Bank Customers**

This is to inform all customers of The Latur Urban Co.Op.Bank Ltd.,Latur specially branch- Lullanagar-Pune, Loni Kalbhor, Uruli Kanchan, Laxmi Road-Pune, Ahmednagar and Chembur-Mumbal that the MICR code of the branch is changed, hence already informed that all the cheque available with customers are to be changed before 07/02/2023 from the concerned Branch. All the customers are requested to replace all the cheques before 23/02/2023 and also please note that, no cheque will be cleared with old MICR code after the date mentioned above. Hence please visit to the Branch and get new cheque Book.

General Manager Latur Urban Co-Op.Bank Ltd., Latur Date: 09/02/2023

CLIO INFOTECH LTD

CIN: L65990MH1992PLC067450 902, Atlanta Centre, Sonawala Lane, Opp. Udyog Bhavan

Goregaon (East), Mumbai-400063 Tel.: 022-43211800, Email: clio_infotech@yahoo.com, Website: www.clioinfotech.in EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

	QUARTER AND NINE MONTHS ENDI			except EPS)
		S	TANDALON	
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2022 Unaudited	Quarter Ended 31.12.2021 Unaudited	
1	Total income from operations	6.86	2.48	19.88
2	Net Profit/Loss for the period (before tax,			
Ш	Exceptional and/or Extraordinary items)	-5.13	-14.22	-24.96
3	Net Profit/Loss for the period before tax			
Ш	(after Exceptional and/or Extraordinary items)	-5.13	-14.15	-24.96
4	Net Profit/Loss for the period after tax			
Ш	(after Exceptional and/or Extraordinary items)	-5.13	-14.15	-24.96
5	Total Comprehensive income for the period			
	[Comprising profit/{loss) for the period {after tax}			
	and Other Comprehensive income (after tax)]	-5.13	-14.12	-24.93
6	Paid up Equity Capital			
╚	(Face Value of Rs.10/- each)	1101.10	1101.10	1101.10
7	Earnings Per Share (EPS) in Rs.			
	(Not Annualized)			
	a. Basic & Diluted EPS before			
	extraordinary items	-0.05	-0.13	-0.23
!	b. Basic & Diluted EPS after			

extraordinary items Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months ended Un-Audited Financial Results filed with Bombay Stock Exchange Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. he full format of the Financial Results is available on the following wet

On the BSE Limited website: www.bseindia.com 2) On Company's website: www.clioinfotech.in

By Order of the Board of Director For Clio Infotech Ltd

Quarter Quarter

-0.13

Date: 09/02/2023 Suresh Bafna - Managing Director Place : Mumbai DIN: 01569163

BOMBAY TALKIES LIMITED Regd Office: 201, 2nd Floor, A Wing, Nav Neelam Building, 108, Worli Sea Face Road, Worli Mumbal, Maharashtra — 400018, India

CIN: L65990MH1984PLC033919, Tel: +91 22 916734688 Email: btl.invstcomp@rediffmail.com, Website: www.bombaytalkie naudited Financial Results of Bombay Talides Limited for the quarter and Nine months ende December 31, 2022 prepared in compliance with the Indian Accounting Standards (IND-AS)

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2022

Particulars	Ended 31-12-2022 (Unaudited)	Ended 31-12-2021 (Unaudited)	Ended 31-03-2022 (Audited)
Total income from operations (net)	24.22	2.89	11.59
Net Profit / (Loss) for the period	(0.06)	(0.99)	(10.58)
(before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)			
Net Profit / (Loss) for the period before Tax	(21.30)	(8.73)	(18.32)
(after Exceptional and/or Extraordinary Items)			
Net Profit / (Loss) for the period after Tax	(21.30)	(8.73)	(18.32)
(after Exceptional and/or Extraordinary Items)			
Total Comprehensive Income for the period	(21.30)	(8.73)	(18.32)
(Comprising Profit/(Loss) for the period(after tax)			
and Other Comprehensive Income (after tax))			
Paid up Equity Share Capital	540.00	540.00	540.00
Reserves (exculding Revalution Reserve)	(37.13)	11.20	6.30
Securities Premium Account	-	-	-
Net worth	502.87	551.20	546.30
Paid up Debt Capital/ Outstanding Debt	-	-	
Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
Debt Equity Ratio	-	-	
Earnings Per equity Share(of Rs.10/each)			
(for continuing and discontinuing opretations)	-	-	-
(a) Basic:	-	-	-
(b) Diluted:	-	-	-
Capital Redemption Reserve			-
Debenture Redemption Reserve			-
Debt Service Coverage Ratio			-
Interest Service Coverage Ratio			-

Above results were reviewed by Audit Committee and taken on record by the Board of Directors in the meeting held on February 08, 2023. The Statutory Auditors of the com review of the result for the quarter and nine months ended December 31, 2022.

The above is an extract of the detailed format of Quarterly Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirer ns, 2015. The full format of the Quarterly Ended Unaudited Financial Results are available on the Stock Exhange website (www.bseindia.com) and Company's website www.bombaytalkieslimited.in.

The above results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard , 2015 ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read together with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016 as amended

The impact of changes if any arising on enactment of the Code on Social Security, 2020 will be ssed by the Company after the effective date of the same and the rules thereunder are notified. Figures pertaining to the previous period have been rearranged/ regrouped, wherever consider necessary, to make them comparable with those of the current period.

For and on behalf of the Board of Directors
BOMBAY TALKIES LIMITED

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE**

Unit No. 307 to 310, 3rd Floor, Kakade Biz Icon Building, Shiyaii Nagar, Pune

NOTICE FOR SETTLING A SALE PROCLAMATION UNDER RULE 53 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993.

BANK OF BARODA Versus MS SAMANT DIESELS PROP. MR. SHRINIVAS SHREERAM SAMANT & OTHS

(CD1) M/s. Samant Diesels Prop. Mr. Shrinivas Shreeram Samant 2/19 "Tuakaram" Rajajai Path, Near Sai Baba Temple, Dombivali (e) Dombivali 421201

Also At- M/s. Samant Diesels Prop. Shri. Shrinivas Shreeram Samant "Maitri" Complex, Ground Floor, Kudal, R/O Parule, Kushewada, Tal-

Vengurla, Dist-Sindhudurg 416520. (CD2) Shri. Shrinivas Shree Samant, Prop. M/s. Samant Diesels

At- Kushewada, Post- Parule, Tal- Vengurle, Kudal, Dist- Sindhudurga (CD3) Smt. Shalini Jaganath Samant

At & Post- Kushewada, Post- Parule, Tal- Kudal, Dist- Sindhudurga

(CD4) Mr. Vishal Shrinivas Samant

At- Kushewada, Post- Parule, Tal- Vengurle, Kudal, Dist- Sindhudurga 416520.

Also At- 2/19 "Tuakaram" Rajajai Path, Near Sai Baba Temple,

Dombivali (e) Dombivali 421201 Whereas you the M/S SAMANT DIESELS PROP. MR. SHRINIVAS

SHREERAM SAMANT & Oths. was ordered by the Presiding Officer of DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE who had issued the Recovery Certificate dated 25.08.2010 in to pay to the Applicant Bank(s)/Financia Institution(s), Name of applicant, the sum of Rs. 34,67,477.00 (Rupees Thirty Four Lakhs Sixty Seven Thousands Four Hundred Seventy Seven Only) i.e. Defendant No 1 to 3 do pay jointly / severally, to the Applicant bank A sum of Rs. 34,03,881 (Rupees Thirty Four Lakhs Three Thousand Eight Hundred Eighty One Only) in respect of cash credit facility with interest @ 14 % p.a. & Defendant No. 1, 2 & 4 do pay jointly / severally, to the Applicant bank A sum of Rs. 63,596.00 (Rupees Sixty Three Thousand Five Hundred Ninety Six Only) with interest @

12.50% p.a. with monthly rest on the said amount from the date of filing of

the suit/ original application i.e. from 23, July 2008 till realization and costs of Rs. 49.500.00 (FORTY Nine Thousand Five Hundred Only). and whereas the said has not been paid, the undersigned has ordered the sale of under mentioned immovable / Immoveable property. 2. You are hereby informed that the 09/03/2023 at 10.30 A.M. has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are requested to bring to the notice of the undersigned any encumbrances charges, claims or liabilities attached to the said

properties or any portion thereof. Specification of property

Village Raydas, Taluka Vengurle, all that piece & parcel of the Land being S. No. 37, H. No 12, Area 2-47-0, P. K. 0-29-0 within the jurisdiction of Sub-Registrar Taluka Vengurle, District-Sindhudurga 416520

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date 07.02.2023. (S. J. SATBHAI)



Recovery Officer- II
DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE Unit No. 307 to 310, 3rd Floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune

NOTICE UNDER AND RULE 53 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT. 1961. READ WITH THE SECTION 25-28 OF RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993.

07.02.2023

BANK OF BARODA Versus MS SAMANT DIESELS PROP. MR. SHRINIVAS SHREERAM SAMANT & OTHS

Concerned Officers:-

It is being proposed to auction the following property for recovering the dues of the CH Bank/CH Financial Institution:

Specification of Property Village Ravdas, Taluka Vengurle, all that piece & parcel of the Land being S. No. 37, H. No 12, Area 2-47-0, P. K. 0-29-0 within the jurisdiction of

2. You are hereby directed to disclose your dues, if any, on the said property within one month from the date of issue of this notice, failing which, it shall be presumed that there are no dues on the said property

(S. J. SATBHAI)

Date : February 09, 2023 Place : Mumbai

(DHARMESH KOTAK)

Seal

Sub-Registrar Taluka Vengurle, District-Sindhudurga 416520.

towards your department. Given under my hand and the seal of the Tribunal, on this date 07.02.2023

Recovery Officer-**DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE**

RIR & High Power Equipments Manufacturers of SEMICONDUCTOR DIODES ◆ THYRISTORS ◆ POWER MODULES ◆ RECTIFIERS ◆ BATTERY CHARGERS ◆ IGBT'S

Leaders In



Products

हल्ला झाला तरी राज्याच्या गृहमंत्र्याची एका वाक्याची प्रतिक्रियाही

आली नाही हे असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे. आमदार डॉ.

अटक करा : नाना सातव याच्यावर हल्ला करणाऱ्यान

मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) : काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावरील भ्याड

यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. पटोले पुढे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारच ख़ुलेआम दादागिरी करत आहेत. हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते, गोळीबार केला जातो पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींची सुरक्षा काढून घेतल्या आहेत. लोकप्रतिनिधींना लोकांमध्ये जावे लागते त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, विविध कार्यक्रमासाठी त्यांना जनतेमध्ये फिरावे लगते, पण असे हल्ले होत असतील तर लोकप्रतिनीधींनी काम कसे करायचे? पोलीस दल व इतर सरकारी यंत्रणा काय फक्त विरोधी

याच	त्रा निषेध करत काँग्रेर	प प्रदेशाध्यक्ष	नाना पटोले	पक्षांच्या	नेते व लोकप्र	तिनीधींवर का	खाई करण्यासाठी		
ता	केमटेक इंबस्ट्रियल वाल्सस लिमिटेड नौंदणीकृत कार्यालप: १०५, हिरानंदानी इंबस्ट्रियल इस्टेट, कांजूरमार्ग रेग्चे स्टेश्वनच्या समोर, मुंबई-४०० ०७८. कॉर्पोरेट कार्यालय: ५०३, सनराईज बिह्नानेस पार्क, प्लॉट क. सै-६८, रोड क्र-१६ किसन नगर-२, वागळे इंबस्ट्रियल इस्टेट, ठाणे-४००६०४, महाराष्ट्र, भारत. सीआपएन: 1.29299MH1997PLC105108 वेबसाईट: www.chemicetvalves.com ई-मेल: investors@chemtechvalves.com ३१ विसेंबर २०२२, ला संपलेल्या विमासीहैयतंत्र अलेलायोहियतं क्षितेलायोहित विसोप निष्कर्षचा उतारा (क लाकात) (इ पि एस बगळता)								
डू अनु	तपशील		_{न्दर, ला सपलल्या ।तम} उलेल्या तिमाहीकरी			ता (४ सासाय) (इमाहीकरीता	संपलेल्या वर्षाकरीता		
क्र		३१.१२.२०२२	३०.०९.२०२२	३९.१२.२०२१	३१.१२.२०२२	३१.१२.२०२१	३९.०३.२०२२		
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)		
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	\$ <i>\mathref{e}</i>	४ ११.५७	२७५,७०	१२२३.४६	७३.५६७	११६७.५२		
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (करपूर्व, तोटा अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बार्बीपुर्वी)	(\$0.0\$)	(२.८३)	१५.१३	9.94	(%0.00)	(\$6.0\$)		
ą,	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, तोटा अपवादात्मक आणि / किंवा अनन्यसाधारण बार्बोनंतर)	(६०.७६)	(२.८३)	१५.१३	9.95	(%८.००)	(\$0.96)		
٧.	कालावधीकरिता निव्वळ नफा /तोटा) (करोत्तर, तोटा अपवादात्मक आणि / र्किवा अनन्यसाधारण बार्बोनंतर)	0.50	२. १९	१६.२६	३६.२७	(১৬.४৫)	(ધદ્દ.૦%)		
ц.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी करोत्तर) च अन्य सर्वसामवेशक उत्पन्न	0,00	0,00	0.00	0,00	0,00	0.00		
б.	समभाग भांडवल (प्रत्येकी रु १०/- चे)	६४८.७३	११४८.७३	६९४८.७३	११४८.७३	६९४८.७३	६९४८.७३		
% .	राखीव (पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबेदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)	-	-			-	(૨૫૬.૬३)		
د.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु १०/- चे) (अवार्षिक) मूलभृत (रु) सीम्यिकृत (रु)	0.08 0.08	0.0 2 0.0 2	o.१४ o.१४	0.37 0.37	(૦.૬૫) (૦.૬૫)	(98.0) (98.0)		

वेतला असून संचालक मंडळाने ९ फेब्रुवारी, २०२३ रोजी

सव्/-हर्ष प्रदीप बढकुर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

जाहिर सुचना

प्रति. उपजिल्हाधिकारी ऑल्ड कस्टम हाऊस,

फोर्ट, मुं.-४००००१

श्रीमती श्रद्धा चंद्रशेखर सुर्वे १०७, रूम नं -६

गुडेकर गृह बोले रोड बोले वाडी,

दादर, मु. ४०००२८

मी श्रीमती श्रद्धा चंद्रशेखर सुर्वे यांनी

दिलेल्या माहीती वरुन सदर नोटिसद्वारे

असे जाहिर करण्यात येते की माझे

पति कै. चंद्रशेखर गंगाराम सुर्वे यांचे

दि.०५/०३/२०१२ रोजी निधन झाले. सदर कै. चंद्रशेखर गंगाराम सुर्वे यांच्या पश्चात

1. श्रीमती श्रद्धा चंद्रशेखर सुर्वे - पत्नी

२. कुमार सर्वेश चंद्रशेखर सुर्वे-मुलगा ३. कुमार श्रेयस चंद्रशेखर सुर्वे- मुलगा

कायदेशीर वारस आहेत. सदरव्यक्ति शिवाय वरील मयत व्यक्तिस कायदेशीर वारस

असल्यास खालील पत्यावर व तहसिलदार

कार्यालयांत ७ दिवसांत आत कळवावे हि विनंती

पत्ताः शहीद भगतसिंग मार्ग ऑल्ड कस्टम

हाऊस. फोर्ट, मुं.-४००००१

जाहीर नोटीस

या नोटीसी द्वारे सर्व नागरिकांना कळविण्यात येते की

आमचे अशिल कनैहयालाल बैद यांच्या मालकीची सदनिका नं १९, चौथा मजला, क्षेत्र ५८५ चौ . फर

बांधीव, द्वारका को . ऑ . हो . सो . ली, वाटवे वाडी, डोंबिवली पश्चीम, सीटीएस नं २५२ ए, ३३२ पैकी, १३५५ ते १३७७, मीजे ठाकुर्ली, ता . कल्याण,

जि . ठाणे या मिळकती मधील जय कंस्ट्रशन कंपनी व

मोहन मधुकर घाटे यांच्या मधील करारनाम्याची मुळ प्रत व मोहन मधुकर घाटे व एच . खए . भाटीया

राणी एच . भाटीया मधील करारनाम्याची मुळ प्रत

आमच्या अशिलांकडुन गहाळ झाली असुन

त्याबाबतची प्रापर्टी मिसिंग तकार आमच्या अशिलांनी भायकळा पोलिस स्टेशनला दि . ०८ .०२ .२०२

रोजी तकार रजि. क. ८२४९/२०२३ अन्वये

नोंदवलेली आहे. तरी सदर करारनाम्या संदर्भात

आगच्या अशिलांव्यतिरिक्त इतर कुठल्याही व्यक्ति

वा संस्थेबरोबर खरेदी, विकी, दान, गहाण, व इतर

कठलेही व्यवहार करू नये. तसे केल्यास त्याची

कठलीही जबाबदारी आमच्या अशिलांवर असणार

नाही याची नोंद घ्यावी व खाली नमुद वकीलांच्या

पत्यावर नोटीस प्रसीध्द झाल्यापासुन १० दिवसांच्या

एस - एस - तोंडापुरकर ॲडव्होकेट

बी /३,चित्रकुट सोसायटी,

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की.

श्रीम मीलाटेवी धरमानंट या व श्री. धरमानंट वाय

झा हे फ्लॅट क्र. २०२/सी. २ रा मजला, चंद्रेश

रिजेन्सी को-ऑप. हा. सो. लि., जिमन धारक

जुना सर्व्हें क्र. १६८, नवीन सर्व्हें क्र. २९, हिस्सा

क्र. ९ गाव खारी, तालूका व जिल्हा ठाणे (सदर

फ्लॅट) चे मालक आहेत व त्यांनी सदर मालमत्ता

श्रीम. वंदना शर्मा व श्री. श्यामसुंदर शार्मा

राम गणेश गडकरी पथ, डेांबिवली प

आत संपर्क करावा

बी. आय. एन: ००६७६७१

बॉम्बे टॉकीज लिमिटेड नोदणीकृत कार्यालय : २०१, २ रा मजला, ए विंग, नव नीलम बिल्डींग, १०८,

चरळी सी फेस रोड, वरळी मुंबई, महाराष्ट्र ४०० ०१८, भारत. सीआचएन : L65990MH1984PLC033919 दूर. क्र. +९१ २२ ९१६७३४६८८९ ई—मेल : btl.investcomp@rediffmail.com वेबसाइट : www.bombaytalkieslimited.ii दि. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकारता बॉम्बे टॉकीज लिमिटेड यांच्या अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल व इंडियन अकाउंटिंग स्टॅंबर्ड (आयएनडी–एएस) यांच्यासह अनुपालन

> दि. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने खेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

विवरण	तिमाडी अखेर ३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षीत)	तिमाद्दी अखेर ३१.१२.२०२१ (अलेखापरिक्षीत)	वर्ष अखेर ३१.०३.२०२२ (लेखापरिक्षीत)
कार्यचलनात्न एकूण महस्ल (निव्वळ)	२४.२२	२.८९	११.५९
कालावधीकरिता निञ्जळ नफा/ (तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	(0.05)	(0.99)	(१०.५८)
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व अतिसामान्य बाबीपश्चात)	(२१.३०)	(\$0.5)	(१८.३२)
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व अतिसामान्य बाबीपश्चात)	(२१.३०)	(\$e.5)	(१८.३२)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा करपश्चात व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कर पश्चात)	(२१.३०)	(६७.১)	(१८.३२)
समभाग भाग भांडवल	480.00	480.00	480.00
राखीव (महसूल राखीव वगळता) पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	(\$9.05)	११.२०	Ę. ą c
प्रतिभूती प्रीमीअम खाते	-	-	-
निञ्बळ मूल्य	५०२.८७	५५१.२०	५४६.३
प्रदानित कर्ज मांडवल/ थाकित कर्ज	_	-	
बाह्य कपात शेअर्स	-	-	
कर्ज इक्विटी रेशिओ	-	-	
उत्पन्न प्रति इकिटी (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)	-	-	
ए. सौम्य	-	-	
बी. विभाजीत	-	-	
भांडवल कपात राखीव			
डिबेंचर कपात राखीव			
कर्ज सर्व्हिस कव्हरेज रेशिओ			
च्याज सर्व्हिस कव्हरेज रेशिओ			

वरील अहवाल फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित संचालक मंडळाच्या आदेशान्वये लेखा समिती द्वारे मंडळा सभेद्वारे अहवालीत आहे. कंपनीचा वैधानिक अहवाल मर्यादित अहवाल अनुसार दि. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी तिमाही व नउ महिने अखेरकरिता मर्यादित केला आहे. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत

स्टॉक एक्सचेजेससह तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थामी वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. अलेखापरीक्षित वित्तीय अहलवाचा संपूर्ण पारूप स्टॉक एक्सचेजची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व कंपनीची बेबसाइट www.hombaytalkieslimited.in वर उपलब्ध आहे. वरील अहवाल कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ (आयएनडी एएस) यांच्यासह अनुपालन कंपनी

कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१६ च्या अनुसार अह

सोशल प्रतिभूती, २०२० च्या एनॅक्ट्मेंट करिता सदर तारखेनंतर व नियम अनुसार कंपनीद्वारे अधिसूचित क

. सध्याचा कालावधी अनुसार आकडेवारी गत कालावधीची आकडेवारी पुन:निर्धारित/ रिग्रुप्ड करण्यात आली अ

व त्यावर विचार केला जाईल

(धर्मेश कोटक डीआयएन ०६६४२१५७

प्रज्ञाताई सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा गावात हल्ला करण्यात आला. दोन दिवसाआधी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौ-यात त्यांच्या गाडीवर

राखीव ठेवल्या आहेत आहे का? एका महिला लोकप्रतिनिधीवर 🛮 दगडफेक करण्यात आली. असे प्रकार वाढत असून गुन्हेगारांवर या सरकारचा वचकच राहिलेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली असून केवळ सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा पुरविली जात आहे. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे, त्याचे जंगलराज करू नका. आ. प्रज्ञा सातव यांच्या पाठीशी प्रदेश काँग्रेस खंबीरपणे उभी आहे.

Public Notice

Public at large is hereby inform and this Notice i

given that my client named, Mr. Kamal M. Yhatka

residing at Flat No. C/6, Jay Apartment, Ground Floor

Opp. Bank of Baroda, Santacruz East, Mumba

400055, is the owner at the Flat No. B-20, and Flat

No B-21 both situated at Pritam CHS Ltd. Hadapsa

Pune -28, Building known as Pritam CHS. Ltd, Pune

My client is bonafied member of the society and she

is having Share Certificate of Society bearing

distinctive Number 109 and 128. My Client

purchased said premises from builder by executing and agreement and the said agreement during th

course of transport lost or misplaced by client nov

my client is intending to sell the above said flats to third persons. Public at large is hereby given Notice

that my person /persons having any kind of objection

or interest by way of lien, mortgage, or any or writing in respect of said flats he may send

his objection with documents to me within a perior

of fifteen days otherwise it will be presume that no

persons have any objection and my client wil

Date:- 10/02/20233

oceed further

contact- 9759166193

GOOD VALUE IRRIGATION LIMITED गुड व्हॅल्यू इरिगेशन लि.

L74999MH1993PLC074167 ल्ब्हींग, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०

नोदणीकृत कार्यालय पता : इंडस्ट्रियल अशोस्स बिल्डॉंग, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०. इ. ०२२–२२८२०६६३/२२८६६३० ई-मेल : goodvalueirrigationItd@gmail.com

अनु.	विवरण	चालू/ तिमाही वर्ष अखोर	वर्ष अखेर आकडेवारी (९ महिने अखेर)	संबंधित ३ महिने गत वर्ष अखोर
頭.		३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षीत)	३१.१२.२०२२ (अलेखापरिक्षीत)	३१.१२.२०२१ (अलेखापरिक्षीत)
१.	कार्यचलनातून एकूण महसूल	-	-	-
٦.	कालावधीकरिता निञ्चळ नफा/ (तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	(%.6%)	(५०.০३)	(08.\$)
₹.	कर पूर्व कालावधीकारेता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व अतिसामान्य बाबीपश्चात)	(8.68)	(५०.०३)	(9.¥o)
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व अतिसामान्य बाबीपश्चात)	(8.64)	(५०.०३)	(₹.४०)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा करपश्चात व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कर पश्चात)	(8.68)	(५०.०३)	(\$.¥o)
ξ.	समभाग भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी) १७३६.६३	१७३६.६३	१७३६.६३	
७.	राखीव (महसूल राखीव बगळता) पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	(<i>₹</i> 5.0 <i>?0१</i>)	(35.0808)	(१७९०.८६)
٥.	उत्पन्न प्रति शेअर (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)	-	-	-
	१. मूळ २. सौम्य			

वरील हे सेबी (सुनी अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह तिमाही/वार्षिक वित्तीय अध्येक्तरीता अलाभावाचा भावनाचना आवस्त्रामा शानाचना १५६५ च्या आमाना ३३ उपरात एटक एसवणवात । अध्येक्तरीता अलाभावीक्षित स्थावी वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. अलोभावीक्षित वित्तीय अहलवाचा संपूर्ण पारूप स्टॉक एक्सचेजची वेबसाइट <u>www.bscindia.com</u> व कंपनीची वेबसाइट <u>http://www.gvilco.com</u> चर उपलब्ध आहे. . कंपनीचा निव्वळ नफा/ तोटा अहवाल, एकूण सर्वसमावेशाक उत्पन्न वा कोणतेही अन्य संबंधित वित्तीय बाबी कंपनीच्या अहवालामध्ये बदल केल्यास सुचि

(मारतीय लेखा अहवाल) नियम, २०१६ च्या अनुसार अहवालीत आहे. त्यानुसार दि. ३१ डिसॅबर, २०२२ रोजी अखेर तिमाही करित आयएनडी एएस मंजूर व विनियमन अनुसार तयार केला आहे. . वरील अहवाल लेखा समिती द्वारे संचालक मंडळाच्या समेमच्ये दाखल केला आहे व पाहावा व दि. ०९ फेब्रुवारी, २०२६ रोजी समेमच्ये आयोजित संचाल

. वरील अहवाल कंपनी (मारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ (आयएनडी एएस) यांच्यासह अनुपालन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ व कंपनी

. बरात अहबात राखा शासा द्वार क्यारक मध्काण्या समान्य दाखल करता आह व पाहाना वा द. ०५ राष्ट्राया, २०२६ राजा समान्य आय मंडळाञ्या आदेशान्यरे केला आहे. अहबाल वैधानिक रेखापरीक्षक यांच्याद्वारे अहबालीत केला आहे. . सप्याचा कालावाथी अनुसार आकडेवारी गत कालावाधीची आकडेवारी पुनःनिर्धारित/ प्रिपुट करण्यात आली आहे व त्यावर विचार केला जाईल.

सही/-हेमंत विचा ठिकाण : मुंबई दि. ०९.०२.२०२३ संपूर्ण वेळ संचाल

जीआवएन ०९२११९८

ईस्क्रायर मनी गॅरन्टीज लि. नव : यनिट क्र. सीजी९, २४/२६, कामा बिल्डीग

वलाल स्ट्रीट, फोर्ट, गुंबई महाराष्ट्र ४०० ००१ घारत. सीआचएन : L45400MH1981PLC025151 द्र. +९१ २२ ९१६७३४६८८९ ई-मेल : emgl1234@rediffmail.com वेबसाइट : www.esquiremoneyguarante वि. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमादी व नउ महिने अखेरकरिता ईस्कायर मनी गॅरन्टीज लि. यांच्या रिक्षित वित्तीय अहवाल व इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालन

दि. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर
विवरण	38.88.9088	\$9.99.909 9	\$9.03.2022
	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	१.०५	१.०५	8.24
कालावधीकरिता निञ्वळ नफा/ (तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	(০.০६)	(0.38)	(५.२८)
कर पूर्व कालावधीकरिता निव्बळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व अतिसामान्य बाबीपश्चात)	(0.50)	(95.0)	(५.२८)
कर परचात कालावधीकरिता निट्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व अतिसामान्य बाबीपश्चात)	(0.50)	(٥.३१)	(५.२८)
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा करपश्चात व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न कर पश्चात)	(0,50)	(0.38)	(५.२८)
समभाग भाग भांडवल	२२०.५०	२२०.५०	220.40
राखीव (महसूल राखीव वगळता) पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	(১४.६۶۶)	(११८.८०)	(१२२.४२)
प्रतिभूती प्रीमीअम खाते	397.00	३९२.००	382.00
निष्वळ मूल्य	४९८.०२	४९३.७०	880.06
प्रदानित कर्ज मांडवल/ थाकित कज	-	-	
बाह्य कपात शेअर्स	-	-	-
कर्ज इक्विटी रेशिओ	-	-	-
उत्पन्न प्रति इक्तिटी (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)	-	-	-
ए. सौम्य	-	-	-
बी. विभाजीत	-	-	-
भांडवल कपात राखीव	-	-	-
हिबेंचर कपात राखीव	-	-	-
कर्ज सर्व्हिस कव्हरेज रेशिओ	-	-	-
व्याज सर्व्हिस कव्हरेज रेशिओ	-	-	

. वरील अहवाल ०८ फेब्रुवारी, २०२३ रोजी आयोजित संचालक मंडळाच्या आदेशान्वये लेखा समिती द्वारे मंडळाच सभेद्वारे अहवालीत आहे. कंपनीचा वैधानिक अहवाल मर्यादित अहवाल अनुसार दि. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी तिमाही व नउ महिने अखेरकरिता मर्यादित केला आहे.

वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉब क्सचेजेससह तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. त्रलेखापरीक्षित वित्तीय अहलवाचा संपूर्ण पारूप स्टॉक एक्सचेजची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व कंपनीची नसाइट <u>www.esquiremoneyguarantees.com</u> वर उपलब्ध आहे

3. वरील अहवाल कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ (आयएनडी एएस) यांच्यासह अनपालन कंपन . हायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१६ च्या अनुसार अहवालीत आहे. . सोशल प्रतिभूती, २०२० च्या एनॅक्ट्रमेंट करिता सदर तारखेनंतर व नियम अनुसार कंपनीद्वारे अधिसूचित कर

 सध्याचा कालावधी अनुसार आकडेवारी गत कालावधीची आकडेवारी पुन:निर्धारित/ रिग्रुप्ड करण्यात आली आहे त्यावर विचार केला जाईल.

र्डस्कायर मनी गॅरन्टीज लिमिटेर सही/ पाटील संचालर **डीआयएन : ०५१२१०१७**

FINE ORGANIC INDUSTRIES LIMITED Reg off: Fine House, Anandji street, off M G Road, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, CIN: L24119MH2002PLC136003

Email: info@fineorganics.com; Web: www.fineorganics.com; Tel.: +91 (022) 21025000, Fax: +91 (022) 21028899

ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

दि. ०९ फेब्रुवारी, २०२३

Extract of Standalone and Consolidated Results for the Quarter and Nine months period ended 31" December, 2022 (₹ in Lakhs Standalone Consolidated Quarter Nine months Quarter Quarter Quarter Nine months **Particulars** ended ended ended ended No 31* Decemb 31" December 31" Decemb 31st December 31st Decembe " December 2021 2022 2022 2022 2022 2021 (Unaudited) Unaudited) (Unaudited) 2,42,644.85 2,33,053.59 1 Total Income from Operations 74,986.01 46,824.33 75,954.30 46,342.62 Net Profit / (Loss) for the period 2 (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 17,644.73 60,668.44 7,503.17 16,109.85 64,018.81 7,509.66 Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 17,644.73 60,668.44 7,503.17 16,109.85 64,018.81 7,509.66 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) 13,125.03 45,252.30 5,571.36 10,622.87 46.865.55 5,199.16 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)] 13,136.49 45,309.86 5,650.79 10,634.33 46,923.11 5,278.59 Paid up Equity Share Capital (face value ₹ 5 each) 1,533.00 1,533.00 1,533.00 1,533.00 1,533.00 1,533.00 Earnings per equity share (face value of ₹5 each) for continuing and discontinued operations 1. Basic: ₹ (not annualised) 42.81 147.59 18.17 34.65 152.86 16.96 2. Diluted: ₹ (not annualised) 147.59 34.65 152.86 16.96 42.81 18.17

Place : Mumbal

Date : 09th February, 2023

ठिकाण : मुंबई दि. ०९ फेब्रुवारी, २०२३

a. The above results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 09th February 2023. b. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 09th February 2023. The full format of the Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results are available on the Company's website (www.fineorganics.com) and on the websites of National Stock exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www. bseindia.com)

For and on behalf of the Board of Directors

(Mukesh Shah) Chairman and Managing Director DIN:-00106799

FINE ORGANICS

Adfactors 548

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. रवी विश्राम मकवान

फ्लॅट क्र. ०३, मोजमापित २७० **चौ. फूट बि**ल्टप अ

क्षेत्रफळ, सोसायटी न्यु मनिष को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटी नोंदणी क्र. टीएनए रीप्रतप्र/प्रचापमजी /रीसी /२६६१ /१९८९-९० अंतर्गर म्बर रोड, भाईंदर पूर्व, तालूका व जिल्हा ठाणे ४०। १०५ येथील मालक आहेत. मे. किरण विल्डार्स र **श्री. माधव मोना मुलया** यांच्या दरम्यान विक्रीचे करा दि. ०६.०८.१९८७ रोजी अमलात आणले होते. सद मूळ बिल्डर करार गहाळ झाले आहेत/हरवले आहेत श्री. माधव मोना मुलबा बांचा मृत्यू दि. ०३.१२.१९९९ रोजी झाला होता. त्यांच्या मागे त्यांचे कायदेशीर बारस श्रीम. यशोदा व्ही. आचंन, २. श्रीम. सुशिला जी बांगेरा, ३. श्रीम. वेदावती आर. कारकेरा हे आहे व १. श्रीम. यशोदा व्ही. आचंन, २. श्रीम. सुशिल बांगेरा, ३. श्रीम. वेदावती आर. कारकेरा श्रीम. रिटा गोविंव पटेल यांनी करार दि. ०७.१२.१९९६ रोजी करार नोंदणी क्र टीएनएन४-०९४४१-२०० अंतर्गत दि. ०६.११.२००८ रोजी अंमलात आणले श्रीम. रिटा गोविंद पटेल व श्री. रवी विश्राम मकव टरम्यान विकीचे करार हि. २१.०५.२००९ रोजी नोंहर्ण क्र. <mark>टीएनएन४-३९३७-२००९ दि</mark>. २२.०५.२००९ रोज वाले सोसायटीने शेअर प्रमाणापत्र अर्जदार शेअर क्र. १५ विभिन्न क्र. ४०१ ते ४२५ अर्जदार यांच्या नावे जारी केर्ल आहे, अर्जदार सदर फ्लॅटचे १००% मालक आहेत. सर्वे व्यक्तीना, बँक, बित्तीय संस्था, वैयक्तिक, कंपनी संस्थ ादी यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपार त्यांचे कोणतेही दावे वा आक्षेप असल्यास ते सद सूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत सूचित करा रन्यथा कोणाही ठयक्तीस सदर फ्लॅटच्या संबंधात कोणतेह द्मवे नसल्याचे गृहित धरले जाईल याची कृपया नीद घ्यावी निमीय के. पांडे वकील उच्च न्यायाल दि. १०.०२.२०२३ बी/१०९, भाईद्या नगर, बी बिल्डीग, नवघर रोड, भाईदर (मू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या., मुंबई शॉप नं. १९, पृथ्वीवंदन को. ऑप. हौ. सोसा., ना. म. जोशी पोलीस स्टेशनच्या बाजूला, करीरोड (प), मुंबई ४०००१३

जाहीर नोटीस

नवजीवन को. ऑप. क्रे. सोसायटी लि., मुंबई अर्जदार २१/८, बी.डी.डी. चाळ, ना. म. जोशी मार्ग

मुंबई- ४०००१३.. अनुक्रम क्र. १ ते ५१ Assistant Registar Co-op. Societies Recovery, Curry Road (W). Gen. Outward No.: 534 Date: 08/02/2023

03/03/2023

03/03/202

03/03/202

०३/०३/२०२३

०३/०३/२०२

०३/०३/२०२३

03/03/207

03/03/202

03/03/207

03/03/2023

03/03/2023

०३/०३/२०२३

03/03/202

२२३ २.८९.८२१

7. ८९. ८२१

२,५६,२९८

२,५६,२९८

२,५६,२९८

३,००,७२१

3,00,628

3,00,628

२.२९.९८३

२.२९.९८३

₹,२९,९८३

१,६०,०५५

१,६०,०५७

२२३

ŞŞX

२२४

२२४

२२।

२२७

२२ह

२२६

२२७

२२७

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की. थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल केलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्यावर नोटीस देण्यात आली होती तथापि, सदर पत्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ०३/०३/२०२३ रोजी दुपारी ०१.३० वाजता आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल. याची आपण नोंद घ्यावी. ल प्रमाणे:-

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	जाब देणार क्र.	अर्ज दाखल दिनांक	दावा अर्ज क्र.	दावा स्क्कम रुपये	पुढील सुनावणी दिनांक
१	श्री. सीराजउद्दिन अ. गफूर शेख/ जगिरा शेख	१	०९/०१/२०२३	२११	२,९६,८६१	03/03/20
२	श्री. अहमद अकलाख शेख	7	०९/०१/२०२३	२११	२,९६,८६१	03/03/20
з	श्री. चाँद हुसेन शेख	ş	०९/०१/२०२३	२११	२,९६,८६१	03/03/20
8	श्री. राजेश माताप्रताप सिंग	१	०९/०१/२०२३	२१२	১,३०,७४८	03/03/20
4	श्री. हरिश्चंद्र देवगण राऊत	2	०९/०१/२०२३	२१२	১४৶,০६,४	03/03/20
ξ	श्री. राजेश दिनकर जाधव	m	०९/०१/२०२३	२१२	১४৶,०६,४	03/03/20
b	श्री. राजेश हरिराम गुप्ता	१	०९/०१/२०२३	२१३	२,३०,९६४	03/03/20
ሪ	श्री. रामचंद्र बिहारी उपाध्याय	7	०९/०१/२०२३	२१३	२,३०,९६४	03/03/20
९	श्री. सुल्तान कासम शहा	'n	०९/०१/२०२३	२१३	२,३०,९६४	03/03/20
१०	श्री. मो. रिजवान मो. शबीर काद्री	۶	०९/०१/२०२३	२१४	२,६६,५९३	03/03/20
११	श्री. मो. इरफान मो. इस्लाम खान	7	०९/०१/२०२३	२१४	२,६६,५९३	03/03/20
१२	श्री. जियाउदीन जहिरुदिन खान	ņ	०९/०१/२०२३	२१४	२,६६,५९३	03/03/20
१३	सौ. उर्मिला लक्ष्मण साळवी	१	०९/०१/२०२३	२१५	२,०८,१२५	03/03/20
१४	श्री. शहीद खलिद अहमद शेख	7	०९/०१/२०२३	२१५	२,०८,१२५	03/03/20
१५	श्री. आयुब फकीर मोहमद शेख	ş	०९/०१/२०२३	२१५	२,०८,१२५	03/03/20
१६	श्री. महेश बाळा बजेत्री	१	०९/०१/२०२३	२१६	३,१५,६६२	03/03/20
१७	श्री. संतोष श्रीधर मयेकर	7	०९/०१/२०२३	२१६	३,१५,६६२	03/03/20
१८	श्री. राजेश आनंद जगताप	ş	०९/०१/२०२३	२१६	३,१५,६६२	03/03/20
१९	श्री. संतोष रामचंद्र जळगावकर	१	०९/०१/२०२३	२१७	२,५३,४०८	03/03/20
२०	श्री. राजाराम तात्या आडीलकर	7	०९/०१/२०२३	२१७	२,५३,४०८	03/03/20
२१	श्री. सुरेश वामन जाधव	ъ	०९/०१/२०२३	२१७	२,५३,४०८	03/03/20
२२	श्री. मोहम्मद हनिफ मोहिदिन शेख	१	०९/०१/२०२३	२१८	४,८३,७९२	03/03/20
२३	श्री. बबन वसंत शिंदे	7	०९/०१/२०२३	२१८	४,८३,७९२	03/03/20
२४	श्री. धनराज रामभाऊ साळवे	Ą	०९/०१/२०२३	२१८	४,८३,७९२	03/03/20
२५	श्री. प्रल्हाद शंकर जाधव	१	०९/०१/२०२३	२१९	३,१७,५८४	03/03/20
२६	श्री. झबू गिरधर जोशी	7	०९/०१/२०२३	२१९	३,१७,५८४	03/03/20
२७	श्री. गुरूपालसिंग सुमेरसिंग रैना	w	०९/०१/२०२३	२१९	३,१७,५८४	03/03/२0
२८	श्री. नासिर अहमद शेख	१	०९/०१/२०२३	२२०	२,८७,७१०	03/03/२0
२९	श्री. श्यामप्यारे कमलु गुप्ता	?	०९/०१/२०२३	२२०	२,८७,७१०	03/03/20
₹0	श्री. मंगेश मोहन संकट	ş	०९/०१/२०२३	२२०	२,८७,७१०	03/03/20
38	श्री. चल्लमा देवेंद्र	१	०९/०१/२०२३	२२१	३,६४,४७५	03/03/20
३२	श्री. विघ्नेश राजन नाडार	7	०९/०१/२०२३	२२१	३,६४,४७५	03/03/20
33	श्री. वसंतलाल धिनरू यादव	ş	०९/०१/२०२३	२२१	३,६४,४७५	03/03/20
38	श्री. मोहमद आफताब फकरूद्दीन खान	१	०९/०१/२०२३	२२२	३,०७,६३३	03/03/20
३५	श्री. मोहमद सिद्दीकी खान	7	०९/०१/२०२३	२२२	३,०७,६३३	03/03/20
३६	श्री. फकरूद्दीन वालिरुदिन खान	ş	०९/०१/२०२३	२२२	३,०७,६३३	०३/०३/२०
श इ	सौ. कल्पना मोहन पाटील	१	०९/०१/२०२३	२२३	२,८९,८२१	03/03/20

श्री. भारत मच्छिंद तोरणे

श्री. सभाष दिनकर विचारे

श्री. ललितम्मा उमेश गौडा

श्री. मनोज निवृत्ती गाडे

श्री. अतल सागर रेडकर

श्री. रविंद्र दत्ताराम सावंत

श्री. आसिफ इक्बाल मो.

श्री. अब्दुल कादिर अब्दुल

श्री. मो. इकलाख अब्दल

सौ. फातिमा मोहमद अन्सारी

श्री. मोहमद अजर खान

शिक्का

इब्राहिम अन्सारी

मो. शेख

श्री. देव जम्बो गौडा

४३ श्री. सागर दाद् रेडेकर/

मंगल रेडेकर

श्री. मोहम्मद तौफिक 08/08/2023 २२७ १,६०,०५५ 03/03/2023 मोहमद हानीफ सदर नोटीस आज दिनांक २७ जानेवारी, २०२३ रोजी माझे सही व कार्यालाच्या मुद्रेसह दिली आहे.

०९/०१/२०२३

08/08/2023

08/08/2023

०९/०१/२०२३

०९/०१/२०२३

08/08/202

09/09/7073

०९/०१/२०२३


09/09/7073

08/08/2023

09/09/2023

०९/०१/२०२३

०९/०१/२०२३



श्री. संतोष ठुबे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या, मुंबई.

अनु. क्र. २८८६/२००३ दि. २०.०५.२००३ चे करार गहाळ झाले आहेत व हरवले आहेत. त्यामुळे, कोणाही व्यक्तीस वरील सदर मालमत्तेच्य संबंधात तसेच वरील दस्तावेजांच्या संबंधात कोणत्याही स्वरूपाचे कोणतेही दावे वा अडथळे असल्यास तसेच वारसा, विक्री, गहाण, पभार, भेट वा धारणाधिकार आदीच्या मार्फत काही असल्यास त्यांनी अधोहस्ताक्षरितांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून चौंदा दिवसांच्या आत सदर सूचित करावे अन्यथा दावे, काही असल्यास ते सदर मालमत्ता व दस्तावेजांच्या संबंधात अधित्यागीत परित्यागीत मानले जातील वा गृहित धरले जाणार

नाहीत व सदर दस्तावेज व मालमत्ता गृहित धरले जाणार नाहीत. वकील वाळके ॲन्ड असोसिएटस एस-९/बी-१, २ रा मजला, हावरे सेच्रियन मॉल, सेक्टर १९ए, प्लॉट ८८-८९, नेरूळ, नर्व

मुंबई. मो. ८६५२११२२८२

यांच्याकडून विक्री करार दि. २२.०३.२००४ रोजी उप निबंधक यांच्यासह नोंदणीकृत करून ठाणे ४ अंतर्गत अनु. क्र. ७३९५/२००४ रोजी दि. २५.११.२००४ रोजी खरेदी केला होता. मूळ हक करार जे सदर फ्लॅट संबंधात असून

१. आर्टिकल करार दि. २३.१०.१९९२ चे मे. अरिहंत लॅंड डेव्हलोपर्स प्रमोटर व श्री. राम सोलंकी व श्रीम. सरिता सोलंकी खरेदीदार म्हणून नोंदणाकृत करून अनु. क्र. पीबीबीजे-१२/९३ दि. २७.०३.१९९३ रोजी अंमलात आणलेले करार २. हस्तांतरण करार दि. १७.११.१९९४ रोजीचे करार श्री. राम सोलंकी व श्रीम. सरिता सोलंकी हस्तांतरक व श्रीम. आर. श्रीथालक्षर्म हस्तांतरिती व चंदेश रिजेन्सी सीएचएस लि. पष्टी पक्ष करार व ३. विक्रीचे करार दि. १९.०५.२००३ रोजीचे श्रीम. आर. सीथालक्ष्मी हस्तांतरिती व श्रीम. श्यामसुंदर शर्मा यांच्यासह हस्तांतरिती

नोंदणाकरण उप निबंधक ठाणे ४ यांच्यासह